

**नवीन "परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन  
योजनेच्या" अंशदानाच्या रकमा परत  
करण्याबाबतची कार्यपद्धती**

**महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग**

शासन निर्णय, क्रमांक : अंनियो १००९/प्र.क्र. १/सेवा - ४  
मंत्रालय, मुंबई - ४०० ३२, दिनांक १२ नोव्हेंबर, २०१०

- वाचा :** - १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अंनियो १००५/१२६/सेवा - ४, दि. ३१ ऑक्टोबर २००५  
२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अंनियो १००७/१८/सेवा - ४, दि. ७ जुलै, २०००७  
३) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र. अंनियो १००९/प्र.क्र. ३२/सेवा - ४, दि. १८ ऑगस्ट, २००९

**प्रस्तावना**

संदर्भाधिन क्रमांक १ येथील दिनांक ३१ ऑक्टोबर २००५ च्या शासन निर्णयान्वये दिनांक १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अंमलात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती संदर्भाधिन क्रमांक २ येथील दिनांक ७ जुलै २००७च्या शासन निर्णयान्वये ठरावण्यात आली आहे. या शासन निर्णयातील परि.२४ नुसार मध्ये कर्मचा-याचा अकाळी मृत्यु झाल्यास अथवा नियत वयोमान, (यथास्थिती, ५८/६० वर्ष) सेवात्याग केल्यास सेवान्त लाभ देण्यासंबंधीच्या तरतुदी स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील असे नमूद करण्यात आले आहे. तसेच दिनांक १ नोव्हेंबर, २००५ पूर्वी शासन सेवेत कार्यरत असलेल्या व दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर राज्यातील दुस-या निवृत्तीवेतनाह सेवेत रुजु झालेल्या ज्या कर्मचा-यांची नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेखाली वर्गणी कपात करण्यात आली असून संदर्भाधिन क्रमांक ३ येथील दिनांक १८ ऑगस्ट, २००९ च्या परिपत्रकानुसार अशा कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ च्या तरतुदी लागू ठरल्या आहेत अशा सर्व प्रकरणात अंमलात आणावयाच्या कार्यपद्धतीची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय**

२. वरिल प्रस्तावनेला अनुलक्षून शासन निर्णय वित्त विभाग, क्र. अंनियो १००५/१२६/सेवा - ४, दि. ३१ ऑक्टोबर २००५ नुसार ज्या कर्मचा-यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे, अशा कर्मचा-यांना खालील परिस्थितीत अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबत सोबत जोडलेल्या जोडपत्र १ प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी :

- १) कर्मचा-यांचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास,
- २) कर्मचा-याने नियत वयोमानापूर्वी (यथास्थिती, ५८/६० वर्ष) सेवात्याग केल्यास ,
- ३) दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर राज्यातील दुस-या सेवेत रुजु झालेल्या ज्या कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ च्या तरतुदी लागू ठरल्या आहेत, अशा कर्मचा-यांची नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेखाली वर्गणी कपात करण्यात आली असल्यास,

३. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत प्रदान करण्यात येणा-या परताव्याची रक्कम खालील लेखाशीर्षांद्वाली खर्ची टाकण्यात यावी:-

"८३४२ इतर ठेवी,  
(००) (११७) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना  
(००)(०१) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना  
८३४२००८८"

४. या योजनेखालील रकमा संबंधित कर्मचाऱ्यांना / कर्मचाऱ्यांच्या वारसाला उपरोक्त शीर्षाखालून परतावा म्हणून मंजूर करण्याकरीता उपसंचालक, राज्य अभिलेख देखभाल अधिकरण यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. हा खर्च सन २०१०-११ च्या मंजूर अनुदानानुून भागविण्यात यावा.

५. या खर्चाकरिता उपरोक्त शीर्षाखाली करावयाची अर्थसंकल्पीय तरतुद उपसंचालक, राज्य अभिलेख देखभाल अधिकरण यांनी प्रत्येक आर्थिक वर्षात करावी.

६. वरील कार्यपद्धती जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषिनंदिनी विद्यार्पीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषि विद्यार्पीठे इत्यांदीमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारीसह लागू राहील. मात्र याबाबत स्वतंत्र सूचना संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही करावी.

७. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१०११५२०३७०९००१ असा आहे.

### महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने

अ. म. सोलेगांवकर  
(अ.म.सोलेगांवकर)  
शासनाचे सह सचिव

प्रांत,

प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (१२५ प्रती),  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१२५ प्रती),  
महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),  
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई (२५ प्रती),  
उपसंचालक, राज्य अभिलेख देखभाल अधिकरण, नवीन प्रशासकीय भवन,  
पुत्रा मजला, मंत्रालयासमार, मुंबई ३२ (१०० प्रती)  
अधिदान व लेखा अधिकारी, बांड्रे, मुंबई (२५ प्रती),  
संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती) (प्रांतीची  
देण्याच्या विनंतीसहा)

मुंबई लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी,  
नवी मुंबई (१० प्रती),

उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा,

मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी १० प्रती),  
वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक  
(प्रत्येकी ५ प्रती),

निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),

सर्व विधानसंदर्भ मदस्य, विधानभवन, मुंबई

राज्यपालांचे सचिव,

मुख्य मंत्र्यांचे सचिव,

उप-मुख्य मंत्र्यांचे सचिव,

सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,

\*विशेष आयुक्त, महाराष्ट्र गदन, कोपनिकग रोड, नवो दिल्ली,

\*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ न्याय शाखा) मुंबई,

\*प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा) मुंबई,

\*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),  
सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व विस अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),  
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),  
तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),  
सर्व जिल्हांचे वरिष्ठ लेखा परोक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती),  
संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),  
सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),  
सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),  
शिक्षण निरीक्षक, बहनुबई, दर्क्षण/उत्तर पश्चिम,  
सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ (प्रत्येकी ५ प्रती),  
सर्व महानगरपालिका व नगरपरिषद, महाराष्ट्र गज्य (प्रत्येको ५ प्रती),  
सर्व जिल्हांचे वरिष्ठ लेखा परोक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती),  
कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापोद, राहगी, जिल्हा अहमदनगर  
(१० प्रती),  
कुल सचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (१० प्रती),  
कुल सचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला (१० प्रती),  
कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नगिरी (१० प्रती),  
कुल सचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (१० प्रती),

\* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,  
 \*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
 \*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई/नागपूर/औरंगाबाद  
 गुरुद्य गाहिनी आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.  
 आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, ४ला मजला,  
 मंत्रालयासमारे, मुंबई ४०० ०३२  
 सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई  
 ग्रंथालय, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, महाबा मजला,  
 विधान भवन, मुंबई - ४०० ०२२, (१० प्रती),  
 मंत्रालयातील सर्व विभाग, (२५ प्रती),  
 मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व क्रिभागांचे व  
 कार्यालयांचे प्रमुख.

कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेर,  
 जिल्हा रावगड (१० प्रती),  
 बहुजन समाज पाटी, ढी-१ इन्सा हटमैंट, आझाद मैदान, मुंबई १  
 भारतीय जनता पाटी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.वरेंक नं.  
 १, शोगळेम समोर, बसंतराव भागवत चौक, नरिमन पांडूट]मुंबई १०  
 (५ प्रती),  
 भारतीय कम्युनिस्ट पाटी, महाराष्ट्र कॉमिटी, ३१४, राजभूवन,  
 एस.व्ही.पटेल रोड,, मुंबई ४ (५ प्रती),  
 भारतीय कम्युनिस्ट पाटी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कॉमिटी,  
 जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पैलेस, वरळी, मुंबई १३ (५ प्रती),  
 इंडियन नॅशनल कॉंग्रेस, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस (आय) सामिती,  
 टिळक भवन, काकासाहेब गांडीगांड मार्ग, दादर, मुंबई २५ (५ प्रती),  
 नॅशनलिस्ट कॉंग्रेस पाटी, राष्ट्रवाची भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग,  
 नरिमन पांडूट, मुंबई २५ (५ प्रती),  
 शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २८ (५ प्रती),  
 वित्त विभागातील सर्व कार्यासने.  
 निवड गस्तो, कार्यासन संंतां-४.

**\*पत्राक्षरे.**

## जोडपत्र '१'

कर्मचारी सेवेत असताना मृत झालेल्या/नियत वयोमानापूर्वी (यथास्थिती, ५८/६० वर्षे) सेवानिवृत्ती घेतलेल्या अथवा अन्य प्रकारे शासन सेवा सोडलेल्या/दिनांक ०१/११/२००५ नंतर शासन सेवेत नियुक्त झाल्यानंतर पुढे शासनाने पूर्वीची सेवा ग्राह्य घरुन अशा कर्मचाऱ्याला दिनांक ०१/११/२००५ पूर्वीची भानीव तारीख दिलेल्या कर्मचाऱ्याच्या संदर्भात करावयाची कार्यवाही

१) कर्मचाऱ्याच्या वारसाने /कर्मचाऱ्याने करावयाची कार्यवाही- परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यु झाला तर त्या कर्मचाऱ्याने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीने किंवा जर त्या कर्मचाऱ्याने नामनिर्देशन केले नसेल तर शासनाच्या राख्याच्या भांग्रष्य निर्वाह नियमानुसार नामनिर्देशत ठरू शकणा-या वारसाने त्या कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रमाणपत्रासह त्या कर्मचाऱ्याच्या खाल्यावर जमा असलेली रक्कम परत मिळण्यासाठी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे यासोबत विहित नमुन्यातील (नमुना - अ) अर्ज सादर करावा. अशीच कार्यवाही सेवा समाप्त झालेल्या/पूर्वीची सेवा ग्राह्य घरलेल्या कर्मचाऱ्याने करावी.

२) आहरण व संवितरण अधिकाऱ्याने करावयाची कार्यवाही - आहरण व संवितरण अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याच्या वारसाच्या अर्जाची प्रत व मृत्यू प्रमाणपत्राची प्रत /कर्मचाऱ्याच्या अर्जाची प्रत , तसेच कर्मचारी मृत झाला/कर्मचाऱ्याची सेवा समाप्त झाली त्या वर्षाच्या / त्या आधीच्या अर्थिक वर्षाच्या नमुना आर-३ मधील लेखा विवरणाची (Statement of Accounts) प्रत यासह सेवेत जोडलेल्या नमुन्यातील (नमुना- ब ) अर्ज कर्मचारी शेवटी ज्या कोषागाराच्या अखल्यारितील कार्यालयात कार्यरत असेल अशा कोषागाराला सादर करावा. अशा कोषागाराकडून सोबत जोडलेल्या नमुन्यातील (नमुना - ड) विवरणपत्र प्राप्त झाल्यानंतर आहरण व संवितरण अधिकाऱ्याने त्याची एक साक्षात्कृत प्रत, मृत कर्मचाऱ्याच्या नामनिर्देशित व्यक्तीचा/कर्मचाऱ्याचा, परताव्याची मागणी करणारा मूळ अर्ज (नमुना-अ). मृत कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रमाणपत्राची मूळ प्रत आणि कर्मचारी मृत झाला/कर्मचाऱ्याची सेवा समाप्त झाली त्या वर्षाच्या /त्या वर्षाच्या आधीच्या अर्थिक वर्षाच्या नमुना आर-३ मधील लेखा विवरणाची (Statement of Accounts) प्रत, यासह आहरण व संवितरण अधिकाऱ्याने करावयाचा मृत कर्मचाऱ्याच्या नारसास /कर्मचाऱ्यास देय जमा रकमेचा परतावाबाबतचा विहीत नमुन्यातील (नमुना - क) विनंती अर्ज उपसंचालक, राज्य अभिलेख देखभाल अभिकरण, मुंबई या कार्यालयास सादर करावा.

३) कोषागार अधिकाऱ्यांनी करावयाची कार्यवाही - संबंधित कोषागार अधिकाऱ्याने नमुना -ब मधील अर्ज आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याच्या खाल्यात जमा असलेल्या वर्गांणीची रक्कम त्याच्याकडील बॉर्डशिट व लेजर लरून तपासून घ्यावी. अशा प्रत्येक प्रकरणी रक्कम तपासून कोषागार अधिकारी तथा उप राज्य अभिलेख देखभाल अभिकरण अधिकारी यांनी ताळमेळाच्या विहित नमुन्यातील विवरणपत्राच्या (नमुना ड) तीन प्रतीक्वर साक्षात्कृत करावे व त्याच्या दोन प्रती आहरण व संवितरण अधिकाऱ्याला द्याव्यात व एक प्रत कोषागाराच्या नस्तीत ठेवावी.

४) राज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने करावयाची कार्यवाही - आहरण व संवितरण अर्थिकाऱ्याच्या अजांसेवत (नमुना-क) प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे राज्य अभिलेख देखभाल अभिकरण, मुंबई हे कार्यालय या जमा रकमेचा ताळमेळ घेऊन परतावा आदेश (नमुना - इ) निर्गमित करेल. या आदेशाची एक प्रत संबंधित कोषागार अधिकाऱ्यांना आणि दुसरी प्रत संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना पाठीचण्यात यावी. तिसरी प्रत राज्य अभिलेख देखभाल अभिकरण कार्यालयात जपून ठेवण्यात यावी.

त्यानंतर आहरण व संवितरण अधिकारी या आदेशाआधारे कोषागारात देयक सादर करतील. हे देयक साधी पावती (Simple Receipt) (नमुना ४५-अ) मध्ये सादर करण्यात यावे.

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत प्रदान करण्यात येणारी परताव्याची रक्कम "८३४२ इतर ठेवी. (००) ११७-नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना, (००) (०१) नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (८३४२००८८)" या लेखाशीर्षांगाली खंडां टाकण्यात यावी.

५) देय व्याज - (अ) मृत कर्मचाऱ्याच्या वारसास कर्मचाऱ्याच्या अंशदानाबरोबर शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज देय राहील. (ब)नियत वयोमानापूर्वी निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यास त्याच्या स्वतःच्या अंशदानाबरोबर शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज देय राहील. (क)शासनाने सकलीने सेवानिवृत्त केलेल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेखालील जमा रकमेच्या ताळमेळानंतर त्या कर्मचाऱ्यास त्याचे व शासनाचे अंशदान व त्यावरील सकलीच्या सेवा निवृत्तीच्या तारखेच्या आदल्या दिवसापर्यंतचे व्याज देय राहील. (ड)पूर्वीची सेवा जोडून दिलेल्या कर्मचाऱ्यास केवळ त्याचे अंशदान व त्यावरील व्याज परत मिळेल.

## नमूना - अ

**परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत कर्मचाऱ्याच्या लेख्यात जमा रक्कमेच्या परताव्यासांबंधी मुत  
कर्मचाऱ्याच्या वारसाने /सेवा समाप्त झालेल्या कर्मचा-याने करावयाचा अर्ज**

वारसाचे /कर्मचा-याचे नांव व पूर्ण पत्ता :  
दिनांक :

प्रांत,

आहरण व सवितरण अधिकारी,  
कार्यालयाचे नांव व पत्ता

विषय :- परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत जमा असलेल्या रक्कमेच्या  
परताव्याबाबत

महोदय,

१) माझे / माझी / माझा पती / पत्नी / भाऊ / लहाण / मुलगा / मुलगी / कै. श्री. / श्रीमती ----- हे/द्या महाराष्ट्र शासनाच्या संवेत दिनांक ---- ते दिनांक ---- कार्यरत होते / होत्या. शासन सेवेत असतांना दिनांक ---- रोजी त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांचे सेवा दिनांक ----- पासून संपुष्टात आली आहे. सेवेत असतांना ते / त्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना या योजनेचे सभासद होते / होत्या.

त्यांनी पांरभाषीत अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत रक्कम मिळाल्यासाठी मला नामनिर्देशित केले आहे/ त्यांनी पांरभाषीत अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत रक्कम मिळाल्यासाठी मला नामनिर्देशित केले नाही परंतु भाविष्य निर्वाह निशी नियम. १५ मधील तरतुदीच्या अनुषंगाने मी त्यांचा वारस ठरतो / ठरते. (लागू नसेल ते खोडावे) त्यामुळे त्यांच्या लेख्यात जमा असलेल्या रक्कमेच्या परतावा मला मिळाला, ही विनंती. यासांवत मी कै. श्री / श्रीमती ----- यांचा मृत्यूच्या दाखल्याची मूळ प्रत जोडत आहे त्यांचेशी माझे नाते पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	नांव	मयत कर्मचाऱ्याशी नाते

२) मी खाली सही करणार श्री./श्रीमती ----- महाराष्ट्र शासनाच्या संवेत दिनांक ---- ते दिनांक ---- कार्यरत होतो /होते. मी सेवेचा राजीनामा दिल्यामुळे / मला बडतर्फ करण्यात आल्यामुळे / माझी सेवा-----या कारणाने संपल्याने (कारण नमूद करावे ) दिनांक ----- पासून संपुष्टात आली आहे. मी सेवेत असतांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना या योजनेचा सभासद होतो. माझी सेवा संपुष्टात आल्यामुळे माझ्या लेख्यात जमा असलेल्या रक्कमेच्या परतावा मला मिळाला, ही विनंती. याबाबत आवश्यक तो तपशील खालील प्रमाणे देत आहे. माझ्या वेतनामधून माहे -----२००----- मध्ये शेवटीची वजाती -----कोषागारातून करण्यात आली असून सदर देयकाचा प्रमाणक क्र. ----- दिनांक ----- असा आहे.

३) कर्मचा-याचा आवश्यक तपशील खालीलप्रमाणे आहे :

कर्मचाऱ्याचे नांव	लेखा क्रमांक	सेवेत रुजू झाल्याची तारीख	मृत्यूच्या वेळी /सेवा समाप्तीच्या वेळी धारण केलेले पद	अर्जदाराचा /कर्मचा-याचा संश्याचा पत्ता

आपला विश्वासू,

सोबत :- मृत्यूच्या दाखला

स्थळ :-

दिनांक :-

( )

## नमूना - ब

**आहरण व संवितरण अधिकाऱ्याने परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत कर्मचाऱ्याच्या लेख्यात जमा रकमेचीमाहिती कर्मचारी सेवासमाप्तीच्या वेळी ज्या कोषागाराच्या अधिकार क्षेत्रातील कायांलयात कार्यरत होता त्या कोषागाराकडून प्राप्त करण्याकरीता करावयाचा अर्ज**

कायांलयाचे नांव व पत्ता  
दिनांक

प्रति,  
कोषागार अधिकारी,

---



---

**विषय :-** परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत जमा असलेल्या रकमेच्या परताच्याकरीता लागणारे विवरणपत्र (नमूना-ई-१) पाठविण्यावाबत.

महोदय,

या कायांलयात कार्यरत असलेले कर्मचारी श्री. / श्रीमती ----- यांचे दिनांक ----- रोजी निभन झाल्यामुळे / त्यांनी दिनांक ----- पासून सेवेचा राजीनामा दिल्यामुळे / त्यांनी दिनांक ----- पासून स्वेच्छासेवानिवृत्ती पत्करल्यामुळे / त्यांना सेवेतून दिनांक ----- पासून बडतर्फ करण्यात आल्यामुळे / ----- करणाने सेवा संपूर्णाने / ----- (कारण नमूद करावे ) या कारणामुळे त्यांची सेवा दिनांक ----- पासून संपुष्टात आलेली आहे. सदर कर्मचारी सेवेत असलांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे सभासद होते. उपरोक्त कारणामुळे कर्मचाऱ्याची सेवा संपुष्टात आल्यामुळे त्याच्या लेख्यात जमा असलेल्या रकमेच्या परताचा त्यांनी नार्मानदीशत केलेल्या वारसदारास / त्यांना परत मिळण्यावाबत वारसदाराचा /त्यांचा अर्ज प्राप्त झाला आहे. त्या अनुषंगाने सदर कर्मचाऱ्याचा तपशिल खालील प्रमाणे सादर करीत आहे :

नांव	लेखा	संवेत	सेवा	संवाच्या	संवेत मूळ	कर्मचाऱ्याने	कायांलयाचे	कोषागाराचे	संबंधित
क्रमांक		रुजू	समानोच्चा	पत्ता	झाल्याच्या	धारण	नांव	नांव	कोषागाराने
		झाल्याची	वेळी		दिनांकापासून सेवा	केलेले			प्रमाणित
		तारोख	धारण		समातीच्या	पद			केळकप्रमाणे या
			केलेले		दिनापर्यंतचा				तोजेखालील
					तपशिल दाखलाचा				वर्षवार जमा
					(आर्थिक वर्षानुरूप )				रकम संबंधित
									आर्थिक वर्षांतील
									अंतिम जमा रकम
									दर्शवावो)

वरील तपशिलाप्रमाणे सदर कर्मचारी आपल्या कोषागाराच्या कार्यकक्षेतील कायांलयात कार्यरत असल्यामुळे सदर कर्मचाऱ्याच्या खाती जमा असलेल्या रकमेचे विवरणपत्र कृपया पाठवावे ही विनंती. सदर कर्मचाऱ्याच्या वेतनातून शेवटची वर्गणी माह २००----- च्या वेतनामध्यून करण्यात आली असून सदर देयकाचा प्रमाणक क्रमांक ----- व दिनांक ----- आहे.

यासोबत कर्मचाऱ्याच्या अर्जांची प्रत / वारसदाराच्या अर्जांची प्रत / मृत्यूच्या दाखल्याची प्रत तसेच इतर संबंधित कोषागारांकडून प्राप्त झालेल्या विवरणपत्रांची (पत्रांच्या) मूळ प्रत / प्रती जोडली (ल्या) आहे.

आपला विश्वासू,

सोबत :- १) वारसदाराचा / कर्मचाऱ्याचा अर्ज.

२) मृत्यूच्या दाखला.

३) ताळमेळ विवरणपत्र / विवरणपत्र (मूळ प्रत).

स्वाक्षरी

(आहरण व संवितरण अधिकारी)

नमूला - क

आहरण व संवित्तरण अधिकाऱ्याने परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत कर्मचाऱ्याच्या लेख्यात जमा रकमेच्या परताच्यासंबंधी राज्य अभिलेख देखभाल अभिकरणास करावयाचा अर्ज

कार्यालयाचे नांव व पत्ता  
दिनांक

प्राची

मा.उपर्सचालक,  
राज्य अभिलेख देखभाल अधिकरण,  
५वा मजला, नवीन प्रशासकीय भवन,  
मादाम कामा रोड, मंत्रालयासमोर,  
मुंबई ४०० ०३२

**विषय :-** परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत जमा असलेल्या रकमेच्या प्रत्याक्षाबाबत

मंडाइया

या कारणालयात कार्यरत असलेले कर्मचारी श्री. / श्रीमती ----- योंचे दिनांक -----  
 रोजी निधन झाल्यामुळे / त्यांनी दिनांक ----- पासून सेवेचा राजीनामा दिल्यामुळे / त्यांनी दिनांक -----  
 पासून स्वेच्छासेवानिवृत्ती पत्करल्यामुळे / त्याना सेवेतून दिनांक ----- पासून बडतर्फ करण्यात आल्यामुळे /  
 ----- कारणाने सेवा संपल्याने / ----- (कारण नमूद करावे ) या कारणामुळे  
 त्यांची सेवा दिनांक ----- पासून संपुष्ट्यात आलेली आहे. सदर कर्मचारी सेवेत असरांना परिभाषित अंशदान  
 निवृत्तीवेतन योजनेचे सभासद होते. उपरोक्त कारणामुळे कर्मचाऱ्याची सेवा संपुष्ट्यात आल्यामुळे त्याच्या लेख्यात जमा  
 असलेल्या रकमेचा परतावा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या वारसदारास / त्यांना परत मिळण्याबाबत वारसदाराचा / त्यांचा  
 अर्ज प्राप्त झाला आहे. त्या अनुषंगाने सदर कर्मचाऱ्याचा तपशील खालील प्रमाणे सादर करीत आहे.

नांव	लोडा क्रमाक	संवेत ज्ञू झाल्याची तारीख	संवेत समाजीच्या बेळी धारण केलेले पद	संवेत हजू झाल्याच्या दिनांकाप्रसूत ते सेवा संपूर्णत येईपर्यंतच्या संवेचा तपशिल (आर्थिक वर्षांनुसु)	पद	कर्मचारी कार्यरत असलेल्या कार्यालयाचे गांव	कोषागाराचे नाव	संबंधित कोषागाराने प्रमाणित केल्याप्रमाणे या योजनेखालील वर्षावार जमा एकम्हा संर्बंधित आर्थिक वर्षांतील अलिम जमा रक्कम दरांवादो)

सदर कर्मचाऱ्याच्या वेतनातून शेवटची वर्गांमि भाहे ----- २००----- च्या वेतनामधुन करण्यात आली असून सदर देयकाचा प्रमाणक क्रमांक ----- व दिनांक ----- आहे.

यासोबत कर्मचाऱ्याचा अर्ज / वारसदाराचा अर्ज / मृत्युचा दाखला, आर्थिक वर्षांच्या नमुना आर-३ मधील लेखा विवरणाची (Statement of Accounts) प्रत जोडण्यात येत आहे.

आपला विश्वास,

सोबत :- १) वारसद्वाराचा / कर्मचाऱ्याचा अर्ज.

३) मूल्यान्वयन दाखला.

स्वाक्षरी

३) आर्थिक वर्षाच्या नमुना आर-३ मधील लेखा विवरणाची

### (आहरण व संवितरण अधिकारी)

(Statement of Accounts) प्रति

## नमूना - डु

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत कर्मचाऱ्याच्या लेख्यात जमा असलेल्या  
रकमेचा ताळमेळासंबंधीचे विवरणपत्र

(कर्मचारी शेवटी ज्या कोषागाराच्या अखत्यारितील कार्यालयांत कार्यरत होता त्या कोषागाराने  
द्यावयाचे विवरणपत्र)

(\*\* ज्या वर्षाचे विवरणपत्र असेल त्या पूर्वीच्या वर्षातील अंतिम जमा रक्कम दर्शवावी)  
(विवरणपत्र आर्थिक वर्षनिहाय तयार करावे)

कर्मचाऱ्याचे नाव	:	
लेखा क्रमांक	:	
कार्यालयाचे नाव	:	
सेवा संपूर्णात आल्याचा दिनांक	:	
सेवा संपूर्णात आली तेव्हा धारण केलले पद	:	
कोषागार कायांसलयाचे नाव	:	
आर्थिक वर्ष	:	

सेवा संपूर्णात आली त्यावेळेचा कर्मचाऱ्याच्या लेख्याचा तपशिल		एकूण
** कर्मचाऱ्याच्या खाती मार्गील वित्तीय वर्षाखरेस जमा असलेली रक्कम (Opening Balance)		
कर्मचाऱ्याच्या तेज्यात चालू वित्तीय वर्षात सेवा संपूर्णात येण्याच्या तारखेपर्यंत जमा झालेली रक्कम		
महिना	कर्मचाऱ्याचे अंशदान	शासनाचे अंशदान
मार्च		व्याज
एप्रिल		
मे		
जून		
जुलै		
ऑगस्ट		
सप्टेंबर		
ऑक्टोबर		
नोव्हेंबर		
डिसेंबर		
जानेवारी		
फेब्रुवारी		
एकूण		

प्रमाणित करण्यात येते की, संबंधित कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक लेख्यात आणि ब्रॉडशिट मध्ये संबंधित वर्षात  
वर दर्शविल्याप्रमाणे नोंदी घेतलेल्या आहेत. आणि उपरोक्त रकमेचा ताळमेळ कोषागार लेख्याशी घेतला असता  
उपरोक्त रकमा बरोबर असल्याचे आढळून आले आहे.

(कोषागार अधिकाऱ्याची स्वाक्षरी)

## नमूना क्रमांक - ई

क्र. राअदे.आ-२००९/आदेश/

राज्य अभिलेख देखभाल अधिकरण,

नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीव्रतन योजना,

संचालनालय, लेखा व कोषागार,

नवीन प्रशासकीय भवन, ५, वा मजला,

मादाम कामा रोड, मंत्रालयासमार,

महाराष्ट्र राज्य, मंबई ४०० ०३२.

दिनांक :-

**वाचा :** (१) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक.----- दिनांक

(२) ----- या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेला दिनांक ----- रोजीचा अर्ज.

(३) श्री / श्रीमती ----- यांचा परिपाशित अंशदान निवृत्तीव्रतन योजनेखालील त्यांच्या / मृत कर्मचाऱ्याच्या खात्त्वातील जमा रकमेचा परतावा मिळावाकरीता प्राप्त झालेला दिनांक ----- रोजीचा अर्ज.

(४) कोषागार अधिकारी ----- यांचे या योजनेखालील कर्मचाऱ्याच्या सेवासमाप्तीच्या दिनांकापर्यंत जमा रकमेबाबतच विवरणपत्र. (नमूना-ई)

## आदेश

उपरोक्त क्रमांक २ अन्वये ----- यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जासोबत श्री / श्रीमती ----- यांच्या वर क्रमांक ३ येथे नमूद केलेल्या अर्जांच्या अनुशंगाने आणि क्रमांक येथील ----- कोषागार अधिकाऱ्यांच्या विवरणपत्राच्या अनुशंगाने, उपसंचालक, राज्य अभिलेख देखभाल अधिकरण हे. त्यांना संदर्भ क्रमांक -१ येथील शासन आदेश क्रमांक ----- दिनांक ----- अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, श्री / श्रीमती ----- यांच्या लेखाखाती त्यांच्या सेवासमाप्तीच्या ----- दिनांकापर्यंत जमा झालेल्या एकूण रुपये ----- (अक्षरी रुपये -----) एवढ्या रकमेचा परतावा श्री / श्रीमती ----- यांना मंजूर करण्यात येत आहे.

सदर परतावा शासकीय कर्मचाऱ्याची सेवा ----- या कारणामुळे दिनांक ----- पासून संपूष्टात आल्यामुळे मंजूर करण्यात येत आहे.

उपसंचालक,  
राज्य अभिलेख देखभाल अधिकरण,  
महाराष्ट्र राज्य, मंबई.

प्रत :-

- १) अधिदान व लेखा अधिकारी / कोषागार अधिकारी ----- यांना माहिती तथा उचित कार्यवाहीस्तव.
- २) ----- (आहरण व संवितरण अधिकारी) यांना माहिती तथा उचित कार्यवाहीस्तव.
- ३) श्री / श्रीमती ----- यांना माहितीस्तव.